

24, 27. षष्टिं शतसहस्राणि न न्यूनान्यधिकानि तु (so v. a. न्यूनान्य-य^०, so dass die Verbesserung न्यूनान्यधि^० nahe liegt) *nicht weniger, wohl aber mehr* (viell. auch *nicht weniger und nicht mehr*) HARIV. 7960. न्यूनः परेषां (अतौहिण्यः) सप्तैव (nämlich nur sieben) MBH. 5, 2209. *geringer, niedriger*: समं न्यूनं तथैवसा भेद्येत् 1, 5592. नोद्धवो ऽप्यपि मन्व्यूनः BHĀG. P. 3, 4, 31. स्थानिन वयसा च P. 4, 1, 165, Sch. वर्णा^० VARĀH. BRH. S. 83 (80, c), 10. 78, 20. मध्य^० *geringer als mittelmässig* 9, 9. न्यूनतरम् adv. *noch geringer, kleiner* 32, 11. गोद्वो न्यूनतरं याति *sinkt tiefer hinab* MĀRK. P. 14, 94. = अवर^० *das Minimum* KĀÇ. und SIDDH. zu P. 5, 4, 57. — 2) subst. euphem. so v. a. *vulva*: न्यूनै वै रेतः सिञ्चति AIT. Br. 6, 9. न्यूनद्वि प्रजाः प्रजायते ebend. ÇAT. Br. 2, 1, 1, 13. 5, 1, 20. TS. 5, 1, 9, 2. — Vgl. अ^०, अन्यूनानधिक.

न्यूनता (von न्यून) f. *das niedriger-Stehen, ein schlechterer Zustand*: ब्रह्मार्थं मम — न्यूनतां पाण्डवानो च MBH. 3, 2212. तुल्यतां द्रोणभीष्माभ्याम् — वासुदेवानुनाभ्यां च न्यूनताम् 8, 774. यः पित्रा समुपात्तानि धनवीर्ययशंसि वै । न्यूनतां नयति प्राज्ञास्तमाहुः पुरुपाधमम् ॥ MĀRK. P. 21, 95.

न्यूनत्व (wie eben) n. *Unvollständigkeit* MADHUS. in Ind. St. 1, 14, 2.

न्यूनपञ्चाशद्भाव (न्यून - पञ्चाशत् + भाव) subst. *ein Idiot* (nach ÇKDR. WILS.): उदीरितेन्द्रियो धाता वीक्रो चक्रे यदात्मज्ञाम् । तदैव न्यूनपञ्चाशद्भावा ज्ञाताः शरीरतः ॥ KĀLIKĀ-P. 2 im ÇKDR. Nach WILS. soll भाव hier *eine Eigenthümlichkeit der menschlichen Natur* bedeuten; welches sind aber die 50 Eigenthümlichkeiten, die dem normalen Menschen zukommen?

न्यून्य (von न्यून), षति *vermindern* Schol. 1 zu BHATT. 16, 30.

न्यूनिकार (न्यून + 1. कार) dass. Schol. 2 zu BHATT. 16, 30.

न्यौकस् (von उच्^० mit नि) adj. *heimisch, angewöhnt, behaglich*: सुते सुते न्यौकस इन्द्राय प्रुषमर्चति RV. 1, 9, 10. तवाकर्मस्मि सख्ये न्यौकाः 5, 44, 14. त एते प्रलीना न्यौकस इव शिरे AIT. Br. 5, 28. — Vgl. अ^०.

न्यौघस् s. गो^०.

न्यौचनी (von उच्^० mit नि) nach ŚĀ. Dienerin; viell. *ein best. Schmuckstück des Weibes*: रेभ्यासोदनुदेयी नाराशंसी न्यौचनी RV. 10, 83, 6.

न्यौचर (wie eben) adj. *etwa gehörig, passend an einen Ort*: पार्वज्जातस्तर्कमस्तावानसि बल्लिकेयु न्यौचरः AV. 5, 22, 5.

न्यौजस् (1. नि + औ^०) adj. UGÉVAL. zu UNĀDIS. 4, 222.

वस्थिमालिन् (von 1. नर - अस्थि + माला) adj. *mit einem Kranze von Menschenknochen geschmückt*, m. Bein. Çiva's TRĪK. 1, 1, 48.

वार्थि von 1. नर + अर्थ P. 7, 3, 3, Sch.

न्वै für नु वै (wie auch Padap. der TS. auflöst; im ÇAT. Br. findet sich die Zusammenziehung nur 9 bis 12) P. 6, 1, 94, Vārtt. 1. *nämlich, ja, in der That, fürwahr*: अनुवर्त्मा न्वा अयं क्तेता सामगस्याभूत् AIT. Br. 2, 22. पुरुष इन्वै (d. i. इन्वै) स्वाद्वत्सो बभित्सते TBr. 1, 1, 3, 8. TS. 1, 3, 9, 6. कामं न्वा एनं चिन्वीत ÇAT. Br. 9, 3, 1, 63. संप्रति खलु न्वा अकं वैश्वानरं वेद 10, 6, 1, 3. इति न्वा एतद्वाक्सामुच्यते 11, 7, 2, 8. 4, 2, 1. 12, 2, 1, 9. 4, 1, 3. 4. ÇĀNKH. Br. 29, 2, 30, 1.

